

28th May, 2024

BSE Limited

Corporate Services Department, Dalal Street, Fort Mumbai - 400001 BSE Scrip ID - VIVIDHA BSE Scrip Code - 506146

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 ISIN Code- INE370E01029

Sub: Publication of Audited Financial Results for the Fourth Quarter & Year ended 31st March, 2024

Dear Sir,

This is with reference to Regulation 47(1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, enclosing herewith copies of the following newspaper dated 28th May, 2024 in which the Audited Financial Results of the Company for the Fourth Quarter and Year ended on 31st March, 2024 have been published:

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

For Visagar Polytex Limited

Tilokchand Kothari **Managing Director** DIN: 00413627

Encl: A/a

(In Rs. LAKH

PUBLIC NOTICE

My Client M/S. SURBHICONSTRUCTION, a Proprietorship Firm through its proprietor MR.
MITESH SHAH, are negotiating with its owners to procure the Re Development rights with respect to al that piece and parcel of land and es situate at layout Plot No. 164 f The Jawahar Nagar Co-operative Housing Society Limited, holding Share Certificate No. 180 bearing distinctive number 1791 to 1800, rming part of Survey No. 105 to 110 46 (part) and 147 (part) and corresponding to C.T.S. No. 641, 641/1 o 9, admeasuring approximately 780.37 Sq.Mtrs. or thereabout and as per the records of the City Survey Office 766.50 Sq. Mtrs. of Village Pahadi Goregaon West, Taluka Borival ogether with structures standing thereof known as "JEEVAN SAURABH" which consists of Ground Plus Two Upper Floors, lying being and situated at Road No. 2, Jawahar Nagar CHS Ltd., Village Pahadi Goregaor West, Goregaon (West), Mumbai – 400 062, within the Registration and Sub-Registration of Mumbai Suburban

All persons/Partners or institutions having any claim, charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature in respect of same, may lodge their claim right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of any one alongwith requisite proof of documents, in my Office at : Kundan House Business Park CSL, 5th Floor, Dattapada Road, Borivali (East), Mumbai - 400066, within 15 days of publication of this Notice, alling which it will be deemed that there is no such claim, right, interest, charge encumbrance, or any other right or entitlement &/or the same has been vaived, relinquished &/or withdrawr k/or abandoned.

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai Date: 29.05.2024

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL CONCERNED that SHRI TUKARAM /ITHAL NAIK alias TUKARAM VITTHAL MIRIA INIAI alias IDMARAIM WITHAL NAIN AINS AINS CAPACITY (since deceased") during his life time was Owner of FLAT NO. 13 on the 3RD Floor in B-WING, of the building known as SOAZE PATEL CO-OP. HOUSING SOCIETY LTD., Having Share Certificate No.013, bearing Distinctive numbers from 61 to 65. Distinctive numbers from 61 to 65, situated at MILAN SUBWAY CROSS ROAD , VILE PARLE- WEST, Mumbai -400 056 on Plot of Land bearing corresponding City Survey No. 1580, 1580/1TO10 of Revenue Village Vile Parle (West), Taluka Andheri, Mumbai Suburban District and he expired intestate at Kudal, Sindhudurg, Maharashtra on 15th day September of, 2020 leaving behind him surviving his 2020 leaving behind him surviving his Widow MRS. SAVITRI TUKARAM NAIK, Two Married Daughter MRS. SMITA SANJAY SAWANT nee MISS NEETA TUKARAM NAIK, MRS. DIPTI AJAY TUKARAM NAIK, MRS. DIPTI AJAY RANE nee MISS DIPTI TUKARAM NAIK and only Son SHRI ANAND TUKARAM NAIK as his only legal heirs and representatives according to Law of Succession by which deceased was overned at the time of his death That (1) MRS. SMITA SANJAY SAWANT

nee MISS NEETA TUKARAM NAIK and nee miss Nee IA TURARAM NAIK and 2) MRS. DIPTI AJAY RANE nee MISS DIPTI TUKARAM NAIK (two Married Daughters of deceased) has released their respective Undivided rights, title, interest and claim in aforesaid Flat in favour of SHRI ANAND TUKARAM NAIK, (Son of deceased) duly registered in the Son of deceased) duly registered in the Office of the Sub-Registrar of Assurances, Taluka Andheri, Mumbai Suburban District, under Serial No. BDR-15-6787-2024, registered dated 18th THEREFORE ANY MEMBER OF

PUBLIC having any objection claim itigation or proceedings against oposed society Transfer in any manne wsoever and whatsoever by way of Sale, Gift, Lease, Mortgage, Charge, Exchange, Leave and License, Tenancy n perpetuity or any civil or criminal igations or recovery proceedings should intimate the undersigned with documentary evidences at below address within 14 (FOURTEEN DAYS) from the date of publication hereof, failing which my clients will complete the deal and proceed further ignoring any such claims, objections (if any). Dated: 29/05/2024

MR. SANJAY J. SALUNKHE B.A., LL.B., LL.M. ADVOCATE HIGH COURT 205, LOTUS PRIDE
St. Francis Road, Near old Fatak Vile-Parle(W), Mumbai-400056 Mob: 9819506115.

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby published on behalf of my client **Mr. SATISHKUMAR** SADASHIVAN PANICKER, R/o Fla No. B/307, 3rd Floor, Building No. A/32, Yogi Park C.H.S. Ltd., Yogi Nagar, Borivali (W), Mumbai 400091 (hereinafter called as "**the Said Flat**"). My client's father Mr. SADASHIVAN PÁNICKER alias Mr. K. S. SHIVAN was he lawful owner of the above said Flat No. B/307 having share Certificate No. 45, distinctive Nos 151 to 155 (both nclusive). By virtue of an Agreement dated 28/12/1983 Mr. K.S. Shivan had ourchased the above said flat from M/s Vijay Nagar Corporation. Mr. K.S Shivan expired on 4/8/2007 at Mira Road, and his wife Smt. Chandrika Sadashivan Panicker expired or /4/2022 at Mumbai leaving behind neir children viz. (i) Mrs. Sobha (Daughter), (ii) Mrs. Śujata Mohandas Panicker - (Daughter) and (iii) Mr. Satishkumar S. Panicker –(Son) as only legal heirs. Whereas Mrs. Sobha ad released her undivided share to my lient by executing a Deed of Releas dated 28/08/2023 and thereafter by executing a Deed of Release dated 7/4/2024 Mrs. Sujata had released her individed share of the above said flat in avour of my client and accordingly the said Deed of Release Mr.Satishkuma . Panicker become 100% share nolder of the said flat.

Mr. Satishkumar S. Panicker intend to ransfer the above said flat in his name as a legal heir of the deceased and i any other legal heirs or claimant excep nentioned herein and if any persor aving or claiming to have any rights itle, interest to the aforesaid flat and i anybody has any claim, rights, title whatsoever nature should inform me a ny following address within 15 days rom the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below nentioned address, failing which i hall be deemed to have waived their ights and the above said society shall complete transfer formalities ertaining to said flat.

Perumal Thomas, Advocate Shop No:1, Ajanta Square Mall, Borivali (W), Mumbai - 400092 Mob. 9821790095 Place: Mumbai Date: 29.05.2024

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE My client Mr. Mohammed Irfan Shaukat A Maniyar has applied for Attornment / split

up of tenancy in respect of his premises being Room No. 3A, BMC Chawl No. 54, S.P. Shed, C.S. No. 1840 (part) of Byculla

Division, Tank Pakhadi Road, Byculla (W),

Mumbai - 400011 to the concerned Estate

Officer of the Estate Department of E- Ward

MCGM. If anybody has any objection for

said Attornment / split up of tenancy then

please contact the concerned Estate Officer

Estate Department, E-Ward, MCGM or me

at below address alongwith legal documents

Address - A/410 Daftari Complex, Opp.

PUBLIC NOTICE

Mr. Dharmesh Vinaychandra Mavar Member of the **Alta Monte Tower**

Co-operative Housing Society Ltd. having, address at Near Shantaram Talav, Western Express Highway,

Kurar Village, Malad East Mumba

400097 and holding Flat No A-4303 i the building of the society, died o

08th December 2022 without making an

The society hereby invites claims of

bjections from the heir or heirs or other

claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest o

the deceased member in the capita

property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents

and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the

deceased member in the capital

property of the society. If no claims objections are received within the perior

prescribed above, the society shall be

ree to deal with the shares and interes of the deceased member in the capita

property of the society in such manner a

is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any

received by the society for transfer of

shares and interest of the decease

member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner

provided under the bye-laws of the

society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection

by the claimants/ objectors, in the offic

of the society / with the secretary of the

society between 11.00 AM to 7.00P.M. to

Thursday to Tuesday from the date of

oublication of the notice till the date of

expiry of its period.
For and on behalf of
The Alta Monte Tower A Co-op. Housing

Society Ltd

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

unencumbered right, title and interest of 1) Mr

Jitendra Manubhai Shah 2) Mrs. Varsha

Jitendra Shah, who are co-owners of

Residential Flat i.e. Flat No. 32, Ground Floor

Building, Chandan Mahal Co-operativ

Housing Society Limited, 11th Road, T.P.S. III

Santacruz East, Mumbai 400055

admeasuring 340 square feet built-up area

situated on the land bearing C.T.S. Numbe

182 of Kole Kalyan Village, Andheri Taluka,

Mumbai Sub-Urban District (hereinafte

It is informed to me that Original document

pertaining to said Flat i.e. Agreement for Sale dated 28th September, 2003, from Smt.

Bakulben B. Shroff in favour of 1) Mr. Jitendra

Manubhai Shah 2) Mrs. Varsha Jitendra Shah

has been lost or misplaced for which Mr

Jitendra Manubhai Shah, lodged Police

N.C./F.I.R. in Lost Property Register bearing

Entry No. 56543, Dated. 26/05/2024, with

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoeve

nature into or upon the said Flat or any par

thereof by way of sale, gift, lease, lien, release

charge, trust, mortgage, maintenance

easement or otherwise howsoever and/o

against the owners are hereby required to

make the same known in writing to the

undersigned supported with the origina

documents at Shop No 5, Building No. 9,

Varma Nagar CHSL, Azad Road, Andheri

East, Mumbai 400069, within 14 days from the

date of publication of this notice failing which,

the claims etc. if any, of such person(s) shall

abandoned and the owners shall be at liberty

SMEET VIJAY SHAH. Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021.

Date: 29th May, 2024.

Place: Mumba

to sell/transfer the said Flat.

Vakola Police Station, Mumbai.

referred to as "the said Flat").

TAKE NOTICE THAT, I am investigating to

Date: 29-05-2024

Place: Mumbai

Kalyani Hospital, M B Estate, Virai

Name - Adv. Mansi Jair

Palghar - 401303

Mob - 9145465447

of objection within 15 days.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating or behalf of my client, the unencumbered right title and interest of 1) MR. SHIVANG RAJUL RAVAL, who is owner of a residential Flat i.e. Flat No. 2001, 20th Floor, Vipin Residency, Gokhale Road South, Dadar West, Mumba 400028, admeasuring 1380 square feet RERA carpet area i.e. 1518 square feet builtup area i.e. 141.03 square meters built-up area along with two car parking spaces situated on the land bearing C.S. No. 1615 of Village Lower Parel in the Registration District of Mumbai (hereinafter referred to as the said Flat").

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any par thereof by way of sale, gift, lease, lien, elease,charge,trust,mortgage,maintenance easement or otherwise howsoever and/or against the owner is hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5, Building No. 9, Varma Naga CHSL, Azad Road, Andheri East, Mumbai 400069, within 7 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned and the owner shall be at liberty to sell/transfer the said Flat to the prospective buyer i.e. 1) Mr. Anand Baburao Walinikar 2) Swapnil Anand Walinikar.

> SMEET VIJAY SHAH Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021. Place: Mumbai Date : 29th May, 2024

PUBLIC NOTICE his is to inform to the public at large hat my client M/s. SAI VAISHNAV BUILDERS AND DEVELOPERS has acquired the development rights of the land along with building situated at all that piece and parcel of land or ground to standing thereon and known as **DEVIKUNJ CO-OPERATIVE HOUSING** SOCIETY LTD., containing total 28 flats and 6 shops on the N.A Land bearing New survey No. 49pt./ 61pt./ 58/1pt./58/2/61pt./plot no. 3 (Part) layout plot no.3 admeasuring 639 sq. meters area lying, being and situated at Tulinj road, Nalasopara East, Taluka Vasai, Dist Palghar within the limits of registration sub- district of Vasai, Registration District of Thane, situate within the local limits of Vasai Virar Municipal Corporation, jurisdiction of sub – registrar Vasai and bounded towards the east VARTAK TOWER CHS. LTD. and towards west GAJANAN CHS. LTD., and towards North TULINJ 30 MTRS. MAIN ROAD and towards south PANDURANG CHS. LTD. (for the sake of brevity hereinafter to be referred as the said property) by executing the Development Agreement and Power of attorney dt. 19/11/2023 entered between my client and DEVIKUNJ CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., who are the owner of the said property and my client is in the process of developing and redeveloping the above said property and if any person's, society, body, company/ies, financial institution, banks having any claim of whatsoever nature either through share lease, lien, seal, mortgage, sale, conveyance, partition, partnership, assignment, appointment, gift, will, declaration, lis-pendese, trust, pothecation, encumbrance or by way o nypothecation, encumbrance or by way of inheritance, heritage or otherwise etc. has any objection with regard to the said property, they may furnish their objection within 15 days to the undersigned at the address mentioned below, after issue of this notice, along with all supporting documents/evidence. After lapse of 15 days of notice paried it will be presumed that

of notice period, it will be presumed that there is no objection by any person/s, society, body, company/ies, financial institution, banks in respect of the above said property, or any part, thereof, and/or any objection raised after 15 days will be treated as null and void, and it will be dealt as abandoned. Advocate Narendra Dubey (Advocate High Court Bombay Office:- Shop No.116, Reliable Prestige, Station Road, Nalasopara East Dist Palghar – 401209 Email id:- advocatenarendra85@gmail.com Mobile No. 7028475495. Date: 29.06.2024

Place:Vasai

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my clients i.e. Mrs. Dimple Praveenkuma Gautam and Mrs. Geeta Atul Udeshi stating that Flat No. A-402, 4th Floor, A Wing, Borivali Neelkanth Nagar Co-operative Housing Society Limited S. V. Road, Borivali - West, Mumbai - 400092 admeasuring 599 Sq.Ft Carpet area on the land bearing Plot No. 768, CTS No. 811 A/B & 811 B1 to 3 at Village - Borivali, Taluka - Borivali, and District - Mumbai Suburbar pelongs to Mrs. Dimple Praveenkumar Gautam and Mrs. Geeta Atul Udeshi My clients state that vide Agreement for Permanent Alternate Accommodatio dated 31/12/2013 (Registration No. BRL-7/848/2014 dated 15/02/2014 executed between M/s. Mahavir Infrastructure as Developers and Borival Neelkanth Nagar Co-operative Housing Society Limited as the Society and Mrs Jayashree J. Gokulgandhi as Member, hence, said Mrs. Jayashree J Gokulgandhi (mother of my client) was original owner of the flat herein and polder of Share Certificate No. 37 and she died on 18/03/2023 leaving behind Will (Registration No. BRL-5/99/2023 dated 02/01/2023) in favour of my clients i.e. Mrs. Dimple Praveenkumar Gautam - (Daughter) (60%) and Mrs. Geeta Atul Udeshi - (Daughter) (40%). But the said Will was unexecuted and hence, my clients are desirous to execute Release Deed between them as per Will hereo and also, Share Certificate No. 37 is transferred in the name of my clients.

My clients state that they are making this publication because they received the title, right and interest in above flat and my clients have, peaceful, vacant and continuous possession of said Flat. Therefore, any person(s) having any claim right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to the concerned Attorney at the address stated herei pelow within a period of 7 days from the date of publication hereof and failing vhich, no claim shall be entertained.

Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mall, Place: Mumbai Goregaon (E), Mumbai - 400063 Mobile: + (91) 7021588381

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my client MR. PRAMOD KRISHNA BANE, is a sole and absolute Owner of Flat No. 002, Ground Floor, C Wing, admeasuring 47.38 Square Meters (Built-up Area), in the Building "VIVA REGVEDA CO. OP. HSG. SOC. LTD.", bearing Registration No. TNA | (VSI) | HSG | (TC) | 19144 | 2007-2008, in the building Type-L1. Sector-3, Phase-1, in the complex known as "VIVA VEDGANGA COMPLEX" and the entire scheme known as "GOKUL TOWNSHIP" Constructed on N.A. Land bearing Survey No. 164 (Correspondence old S. No. 161, Hissa No. 1,2, Survey No. 162, Hissa No. 2,3,4, Survey No. 174, 175, 176, Hissa No. 1,3, Survey No. 187, 188, 189 Hissa No.1, 2, 21, 212, 4,5,61, 6(3, 7, 8, 9, 10, 11, 12), lying being and situated at Village Bolinj, Gokul Township, Bolinj Road, Virar (West) Taluka Vasai & District Palghar, Pin No 401303, (herein after for brevity's sake collectively referred to as **"The said Flat"**)

The said property actually belongs to MR. PRAMOD KRISHNA BANE and he has purchase from MRS. SANGEETA RAJENDRA NIRBHAVANE, therein referred to as the "TRANSAFEROR", duly registered at Sub-Registrar Vasai-5, Receipt No. 4186 and Docum Nasai-5-4025/2013 dated 18/10/2013) MRS. SANGEETA RAJENDRA NIRBHAVANE 2) LATE RAJENDRA SUKHDE

NIRBHAVANE has purchased the said flat from M/S. VIVA HOMES (BUILDERS/VENDORS and which has duly registered with the Sub-Registrar Vasai-2, Receipt No. 7254 and Documen No. Vasai-2-07252/2005, dated 22/12/2005. Thereafter, LATE RAJENDRA SUKHDEV NIRBHAVANE, died intestate on dated 12/06/2012

leaving behind her MRS. SANGEETA RAJENDRA NIRBHAVANE (Wife of Deceased).
MRS. SANGEETA RAJENDRA NIRBHAVANE (Wife of Deceased) was only Class-I legal hei
of the deceased and no one legal heirs except MRS. SANGEETA RAJENDRA NIRBHAVANE o

Now, **MR. PRAMOD KRISHNA BANE** is the possession holder and owner of the above said Flat Whoever has any kind of right, title, interest and share in the aforesaid Property, shall con forward with his/her/their genuine objection along with certified copy of the documents to support his/her/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the elow mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled t inherit the aforesaid property, and all future correspondence shall come in effect in my clien favour. And no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date: 29/05/2024 M. M. SHAH, Advocate High Cour Shop No.04, D Wing, Garden K Avenue, Global City, Virar (West), Dist: Palghar-401303

Read Daily Active Times

Form No. 16

The Form of Notice, inviting claims or objections to the transter of the shares and the interest of the deceased Member in the Capital/ Property of the Society. (To be published in two local news Papers having large publication) [Under the Bye-law No. 35]

PUBLIC NOTICE

Shrimati, Prabhayati Shankar Mahadik, a member of the Sankaln - 17 Co-operative Housing Society Ltd., having address at Sofiya Zuber Road, Shri Ganesh Manch Marg, New Nagpada, Mumbai - 400 008 and holding Flat No. 2104, 21st Floor. in the building of the Society, died on 01/09/2023 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or the claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye/laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society / with the secretary of the society between 07.00 P.M. to 09.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 29 05 2024

The Sankalp - 17 Co-operative Housing Society Ltd. Sandesh S. Rane Hon. Secretary

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. Mr. Dinesh Lalchand Agarawa stating that Flat No. C-109, 1st Floor, Shubhada Co-operative Housing Society Limited, Sahakar Road, Koldongari, Vileparle - East, Mumbai 400057 admeasuring 1,191.60 Sq. Ft. RERA Carpet area along with 2 Ca Parking upon Land bearing Survey No. 253 and 253/1 to 8 area admeasuring 2975.1 Sq. Mtrs. situated at Village - Vileparle, Taluka - Borivali and District - Mumbai Suburban belongs to Mr. Dinesh Lalchand Agarawal on wnership basis vide Agreement for Permanent Alternate Accommodation Dated 03/08/2016 (Registration No. BDR-1/8600/2016 dated 03/08/2016 executed between M/s. Bhoomivijay Properties Private Limited as the Developers, Mr. Dinesh Lalchand Agarawal as the Member of the Society Shubhada Co-operative Housing Society Limited as the Society.

My client state that he is making this publication because Smt. Sevtidev alchand Agarwal (mother of my client) is original owner of Old Flat i.e. Bloc No. 27, Ground Floor, Shubhada Co-operative Housing Society Limited Sahakar Road, Koldongari, Vileparle - East, Mumbai – 400057 vide Articles of Agreement dated 21/09/1969 executed between Shri. Hariprasad Agarwa as Vendor and Smt. Sevtidevi Lalchand Agarwal as Purchaser and Smi Sevtidevi Lalchand Agarwal (mother of my client) is died leaving behind Mi Dinesh Lalchand Agarawal as her only legal heirs and also nominated ir society as sole legal heirs. Thereafter, Share Certificate bearing No. 2 & 4 dated 06/10/1963 issued by Shubhada Co-operative Housing Society imited in favour of Smt. Sevtidevi Lalchand Agarwal and later on, transferre n the name of Mr. Dinesh Lalchand Agarawal i.e. my client.

My client state that the said building was into dilapidated condition and constructed the new building upon the said land by M/s. Bhoomiviia Properties Private Limited and hence, Agreement for Permanent Alterna accommodation dated 03/08/2016 (Registration No. BDR-1/8600/2016 dated 03/08/2016) executed in due course.

My client state that there is no litigation and he was enjoying peaceful possession of the flat herein and he is sole and exclusive owner in respect o the flat hereof. Therefore, any person(s) having any claim, right, title, interest objection and/or dispute in respect of flat or part hereof then, same known in writing to concerned Attorney at the address stated herein below, within period of 7 days from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained.

> Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor

Western Express Highway, Opp: Oberoi Mall Goregaon (E), Mumbai – 400063 Place : Mumbai Date: 29.05.2024 Mobile: + (91) 7021588381

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815 Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER

AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2024

PARTICULARS	Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023
Total income from operations (net)	30.59	851.65	0.90
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	(1458.25)	(1553.30)	(102.95)
(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	(1458.25)	(1553.30)	(102.95)
(after Exceptional and/or Extraordinary items#)	(1458.25)	(1553.30)	(102.95)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	(1458.25)	(1553.30)	(102.95)
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid Up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown	(1458.25) 2927.01	(1553.30) 2927.01	(102.95) 2927.01
in the Balance Sheet of previous year)			-
Securities Premium Account Net worth Earnings Per Share (before and after extraordinary	1832.68	1832.38	1972.21
items) (of Re. 1/- each) a)Basic : b)Diluted:	(0.50) (0.50)	(0.053) (0.053)	(0.04) (0.04)

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended **31st March, 2024** filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarte and year ended 31st March, 2024 are available on the website of National Stock Exchange (NSE) <u>www.nseindia.com</u> and BSE Limited - <u>www.bseindia.com</u> where the securities of the Company are listed and also available on the website of the Company - <u>www.visagarpolytex.in</u>

For Visagar Polytex Limited (Tilokchand Kothari) Managing Director DIN: 00413627 Date: 27.05.2024

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. M/s. Overseas Infrastructure Alliance (India) Private Limited (formerly known as M/s. Soubhagya Finance Private Limited) stating that Shop No. 402, 4th Floor, A Wing Shubham Center No. 1, Shubham Premises Co-operative imited, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri - East, Mumbai. 100099, area admeasuring 800 Sq. Ft. (Super Built-up) equivalent to 640 Sc Ft. (Built-up) i.e. 59.5 Sq. Mtrs. upon the land bearing Survey No. 28A, Hissa 1/B, CTS No. 493, 493/1 to 493/16 at Village – Chakala, Taluka - Andhe and District - Mumbai Suburban belongs to M/s. Overseas Infrastructure Alliance (India) Private Limited (formerly known as M/s. Soubhagya Finance Private Limited) on ownership basis vide (1) Agreement for Sale dated 2/10/2007 (Registration No. BDR-1/9346/2007 dated 12/10/2007) betwee M/s. Krishna Suppliers Private Limited as Vendors and M/s. Oversea Infrastructure Alliance (India) Private Limited formerly known as M/s Soubhagya Finance Private Limited as Purchaser, (2) Agreement for Sale lated 01/10/2004 (Registration No. BDR-1/8857/2004 dated 08/10/2004) netween Shri. Allaudin Baddrudin Javeri and Shri. Bakir Baddrudin Javeri as Vendors and M/s. Soubhagya Finance Private Limited and M/s. Krishna Suppliers Private Limited as Purchasers, (3) Allotment Letter dated 28/03/1995 issued by M/s. Shubham Consultancy in favour of M/s. Soubhagy Finance Private Limited and M/s. Krishna Suppliers Private Limited and (4 Agreement for Sale dated 15/11/1996 between M/s. Shubham Consultancy a Seller and M/s. Soubhagya Finance Private Limited and M/s. Krishn Suppliers Private Limited as Purchasers. My client also hold Share Certificat No. 21 issued by Shubham Premises Co-operative Society Limited in respec of office / shop hereof.

My clients state that they are making this publication because they lost th Agreement for Sale dated 15/11/1996 between M/s. Shubham Consultancy as Seller and M/s. Soubhagya Finance Private Limited and M/s. Krishr Suppliers Private Limited as Purchasers in respect of the Office / Shop hereo and said my client has also filed Complaint of loss of Original Agreement fo Sale dated 15/11/1996 and in spite of due efforts, said Original Agreement fo Sale dated 15/11/1996 is not found. My client state that there is no litigatio and they were enjoying peaceful possession of the Office /Shop herein and hey are sole and exclusive owner in respect of the Office / Shop hereo herefore, any person(s) found the Original Agreement for Sale dated 15/11/1996 and having any claim, right, title, interest, objection and/or disput in respect of the said Office / Shop or part hereof then, same known in writing o the concerned Attorney at the address stated herein below within a period o 7 days from the date of publication hereof and failing which, no claim shall be ntertained and Original Agreement for Sale dated 15/11/1996 shall be treated as permanently lost.

Place: Mumbai

Date: 29.05.2024

Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mall Goregaon (E), Mumbai – 400063 Mobile : + (91) 7021588381 RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED

CIN: L15310MH1991PLC064563
Registered Office: 1, Floor-GRD, Plot-514B, Amar Kunj, R P Masani Road, Road No 32 Khalsa Collage, Matunga, phone No: 022-23481267. Email Id: info@rishabhdighasteel.com Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

 Quarter Ended
 Year Ended

 31.03.2024
 31.12.2023
 31.03.2024
 31.03.2024
 31.03.2023
 PARTICULARS Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Total Income from Operations 1603.97 Other Income 1579.66 9.76 1.67 30.95 Int Profit/(I oss)for the period pefore Tax, Exceptional and/or 1448.62 1485.64 (9.36)(20.92) (45.12) Extra ordinary items) Net Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or 187.07 (19.95) 1150.05 (44.15) period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other prehensive Income (after tax)] 1191 53 (19.99) 1154 51 (44 19) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continuing and discontinued perations)-

Diluted

- Notes:
 1. The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 28th May, 2024. The Statutory Auditors have carried out the Review of the audited Financial Results for the quarter ended 31st March 2024

 2. The format for audited quarterly results as prescribed in SEBIs circular CIRICFD/CMD/12/2015 dated 30th November 2015 has been modified to comply with requirements of SEBI circular dated 5th July 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013, Applicable to companies that are require to comply with Ind AS.

 3. Provision for Deferred Tax has been Incorporated in the accounts at the end of accounting year, as per the company's oraclice consistently followed.
- Provision for Deferred 1ax has been incorporated in the accounts at the end of accounting year, as per the company's practice consistently followed.
 The Company's business activity falls within a single primary business segment thus Segmental Report of accounting is no applicable to the company according to the IndAS-108.
 Cost of Power & Fuel Rs 58,350.
 The company has invested in equity shares of the other companies the board has decided to revalue the same as or 31,03,2023 and the loss / gain if any will be passed through OCI as mentioned under Ind AS 109 & Ind AS 113 read

- For the quarter ended 31.03.2024, the management has disposed off their fixed assets comprising of Factory Land. Building and other structures for a sum of Rs. 165 lacs which has been disclosed under the head 'Other Income' of the

For, RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITE

DALAL STREET INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1977PLC357307
Registered Office: 409 DEV PLAZA, S.V. ROAD, OPP. FIRE BRIGADE, ANDHERI WEST MUMBAI Mumbai City MH 400058 Ph:+91-22 2620 1233 Email: info@dalastreetinvestments.com Website:www.dalastreetinve

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

PARTICULARS Quarter Ended 1 December Quarter Ended 31 March Year Ended 31 Marcl Ended 31 March 2024 2023 2023 2024 2023 (Audited) 1 Total income from operations
2 Net profit/ (Loss) for the period
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after tax (21.43 2.3 13.0 Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) quity Share Canital (21.43) 5.63 2.36 13.04 7.10 (after Excetional and / or Extraordinary items) Total Compreh equity Share Capital

Other Equity (excluding Revaluation Reserve) as show 0.00 0.00 448.28 491.67 448.28 in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) or continuing and discontinued operations ot annualised for quarters and nine months ended)

The above is an extract of the detailed format of audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 are available on the Stock Exchange web sites www.bseindia.com and on the Company's website - www.dalatstreetinvestments.com.

- The above audited Quarterly and Year ended Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 28, 2024. The audit for the Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2024 has been carried out by the Statutory Auditors of the Company.
- The audited Quarterly and year ended Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with releavnt rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

Date: 28.05.2024

Managing Directo DIN: 03282077

RISA INTERNATIONAL LIMITED

CIN: L99999MH1993PLC071062 Regd. Office: 7/A, PLOT - 27/33, BEAUMON CHAMBERS, NAGINDAS MASTER LANE. HUTATMA CHOWK

FORT , MUMBAI - 400001 email: risainternationalltd@gmail.com, website: www.risainternational.in

Extract of Audited Standalone Financial Results for the year and quarter ended on 31st March, 2024 Quarter Quarter Year Year

SL No.	Particulars	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited
Α	Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)		(9.61)	(12.30)	(1477.24)	(32.16)
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(9.44)	(9.61)	(12.30)	(1477.24)	(32.16)
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(9.44)	(9.61)	(12.30)	(1477.24)	(32.16)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]		(9.61)	(12.30)	(1477.24)	(32.16)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	3190.0050	3190.0050	3190.0050	3190.0050	3190.0050
7	Earning Per Share					
	1. Basic	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.93)	(0.02)
	2. Diluted	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.93)	(0.02)
Not	es:	•				

The Financial Results of the Company for the guarter and year ended 31st March, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 27th May, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results. Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.

These financial results are available on the Company's website www.risainternational.in and website of BSE where the equity shares of the Company are listed.

> For and on behalf of the Board ABHINANDAN JAIN Wholetime Director

Sd/

Place : Mumbai

SOMA PAPERS AND INDUSTRIES LIMITED L21093MH1991PLC064085

Unit No 8A, 1st Floor, Plot No. 212, Mohatta Bhuvan, Laxminarsigh Papan Marg, Off Dr E Moses Road, Gandhi Nagar Worli, Mumbai, Maharashtra, India, 400018EMAIL ID - somapapers.in@gmail.com Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024

(Rs. in Lakhs Quarter Ended Year Ended **Particulars** 31-03-2024 31-03-2023 31-03-2024 31-03-2023 Audited Audited Audited Audited Total Income from operations 343.91 (115.04)2.152.80 1.039.18 Net Profit / (Loss) for the period (before tax. (4,510.48) (220.04)(3,586.10) 488.80 Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (4,510.48) (220.04)(3,586.10)488.80 Net Profit / (Loss) for the period after tax (afte 456.38 Exceptional and/or Extraordinary Items) (4.510.48)(252.46)(3.586.15) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and 456.38 Other Comprehensive Income (after tax)] (4,510.48)(3,586.15)Equity Share Capital 14,021.50 14,021.50 14.021.50 14.021.50 Reserves (excluding Revaluation Reserve) as (11.690.58) (8.104.43) shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operation) 1 Basic: (3.22)(0.18)(2.56) 0.33 2. Diluted: (3.22)(0.18)(2.56)0.33

Notes:

Date: 28/5/2024

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annualy Financial Results are available on the Stock Exchange websites-www.bseindia.com and also the Company's Website.

For Soma Papers and Industries Limited

Vikram Somani **Executive Director** DIN: 00054310

Place : Mumbai

Place : Ahmedabad

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate

certificates in lieu thereof, in due course. Any Person who has a valid claim on the said shares should lodge suct claim with the Company at its Registered Office within **15 days** hereof. Name of the Folio No. (Rs.1/-f.v) No.(s) No.(s) Shareholder 5081224 Pradip Navin Khandwalla / 500 71736161-HLL1606533 Anjali Pradip Khandwalla



Date: 29-05-2024

इंडोको रेमेडीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व) मुंबई ४०० ०९८ दरध्वनी क्रमांक: +९१-२२-६८७९ १२५०/६२८७ १००० ईमेल: compliance.officer@indoco.com संकेतस्थळ: www.indoco.com सीआयएन: L85190MH1947PLC005913

सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनी कायदा २०१३ (**''कायदा''**) चे कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि २२ यांच्या अनुसार **("नियम")** आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, २२/ २०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/ २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३९/ २०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१ आणि ०९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जार्र केली आहेत (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ४४ च्या अनुसार आणि सेक्रेटरिअल स्टैंडड्स वे सर्वसाधारण सभांच्या संदर्भात आहेत (एसएस-२) आणि चे इन्स्टिड्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिय यांनी जारी केले आहेत त्यांच्या अनुसार, इंडोको रेमेडीज लिमिटेड (''**कंपनी'**) यांनी टपाली मतदान सूचना तसेच त्यासर एक्सप्लेनिटरी स्टेटमेंट इलेक्ट्रॉनिक माध्यमतुत्त समासदाना निर्मास करण्याची प्रक्रिया दिनांक २८ मे २०१४ रोजी पूर्ण केल आहे आणि ही प्रपत्ने अशा सभासदांना पाठविण्यात आली आहेत, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स, लिंक इन टाइम इंडिया प्रायक्हेट लिमिटेड यांच्याकडे किंवा डिपॉडिस्टरी/डिपॉडिस्टरी पार्टीमिपंटर यांच्याकडे २१ मे २०२४ **(''कट ऑफ तारीख'')** रोजी नोंदणीकृत आहेत. टपाली मतदान सूचना आणि टपाली मतदान अव यांची पत्यक्ष पत मधामतांना पाठविण्यांची आवश्यकता एममीए परिपत्रकाच्या अनुमार निलंबित करण्यात आली आहे इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून होणारे इ मतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावे याची छाननी करण्यासार्ठ छाननी अधिकारी म्हणन कंपनीने सीएस अजित साठे. प्रोप्रायटर मेसर्स ए वाय साठे अँड कंपनी. कंपनी सेक्रेटरीज इन प्रॅक्टिस (एफसीएस क्रमांक २८९९ आणि सीपी क्रमांक ७३८) यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भात सभासादांना सुचित करण्यात येते की:

ए) खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या विशेष विशेष कामकाज टपाली मतदान सूचनेत नमूद करण्यात आल्यानुसा केवळ इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या टपाली मतदानाने घेण्यात येणार आहे. (दरस्थ ई-मतदान) आणि ही प्रक्रिया लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

अ.क्र.	विशेष प्रस्तावाचा तपशील						
१	कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. अजय मुळगावकर (डीआयएन : १०४५७६२६) यांची नियुक्ती						
२ कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सतीश शेणॉय (डीआयएन : ००२३०७११) यांची नियुक्ती							
ş	कंपनी कायदा २०१३ चे कलम १८५ च्या अनुसार विनिर्दिष्ट करण्यात आलेली अग्रीम रक्कम, कर्ज हमी प्रतिभूती देणे						
Х	कंपनीची अर्जन मर्यादा कंपनी कायदा २०१३ कलम १८० (१) (सी) च्या अनुसार वाढविण्यास मान्यता देणे						
ų	कंपनी कायदा २०१३ कलम १८० (१) (ए) च्या अनुसार, मालमत्ताची विक्री, भार निर्माण करणे						

- बी) ई मतदान कालावधी बुधवार, दिनांक २९ मे २०२४ (भारतीय प्रमाण वेळ सकाळी ९.००) वाजता सुरु होईल सी) ई-मतदान कालावधी गुरुवार, दिनांक २७ जून २०२४ (भारतीय प्रमाण वेळ संध्याकाळी ५.००) वाजता संपुष्टा
- डी) केवळ असे सभासद, ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी सादर केलेल्या लाभार्थ मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक २१ मे २०२४ रोजी नोंदणीकृत असतील तेच सभासद विशेष प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी पात्र असतील. कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.
- कोणताही स्वरूपाच्या शका किंवा प्रश्न असल्यास सभासद <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे हेल सेक्शनमध्ये सभासदांसाठी उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स तसेच सभासदांसाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंवा ई-मेलच्या माध्यमातून enotices@linkintime. co.in येथे संपर्क साधू शकतात. किंवा संपर्क क्रमांक ०२२- ४९१८ ६००० किंवा श्री राजीव रंजन, सहायक मुंबई ४०० ०८३ येथे त्यांचा बिनिर्दिष्ट ई मेल तपशील rajiv.ranjan@linkintime.co.in येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२ ४९१८ ६००० (एक्स्टेंशन २५०५) येथे समपार्क साधू शकतात.

ई-समेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याची पद्धती:

येईल.

यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब करावा. समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर :

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी फॉर्म आयएसआर - १ (जी कंपनीचे संकेतस्थळ https://www. indoco.com/inv-investor-relations.asp येथे उपलब्ध आहे) तो भरून आणि स्वाक्षरी करून तसेच आवश्यक कागदपत्रांच्या सह कंपनीचे आरटीए लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याशी संपर्क साधून आपला ई–मेर तपशील आपल्या डिमॅट खात्यात डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी सूचित केल्यानुसार अद्ययावत करून घ्यावा

टपाली मतदान सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.indoco.com</u> येथे तसेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia</u>. com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ती लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टपाली मतदानाचे निकाल ई-मतदान संपल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील आणि छाननी अधिकारी यांच्या अहवाल सह कंपनीचे संकेतस्थळ www.indoco.com येथे प्रकाशित करण्यात येतील तसेच त्यांची माहिती बीएसई लिमिटेड आणि गॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि लिंक द्म राद्म दंदिया पायत्हेर लिमिरेट यांना कलविण्यात येर्दल इंडोको रेमेडीज लिमिटेड यांच्या करित

स्थल : मुंबई दिनांक : २८ मे. २०२४

B

कर्ज खाते तपशील/कर्जदार व

कर्जः ४०२डीएलझेड९९९९२४२३ व

. मयुरी शिरीष बढे (सह-कर्जदार)

बुलढाणा, मलकापुर, महाराष्ट्र-४४३१०१.

दिनांक: २९.०५.२०२४ ठिकाण: पुणे

चा पत्ता: वॉर्ड क्र.१, शेलापूर खुर्द मोटाल

. एकूण थकबाकी: रू.३८,९४,९८५/- (रूपये

अडतीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे |

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

पष्टीकरणाकरिता प्राधिकत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

४०२डीएलएफ०१०१९३३३६९

(कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

CORRIGENDUM

In the Public Notice published in the paper on 24/05/2024 in respect of Flat No. A/807 at Bamanpuri CHS Ltd., the lat number has wrongly been nentioned as A/102 instead of A/807. Dated on this 29th day of May, 2024 at Mumbai.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. अभिषेक सुरेंद्र पुजारी व श्री. सुरेंद्र **गिरीया पुजारी** यांनी माझ्याकडे असे कळेविले आहे की, वंदना अर्जुन निकम यांचे ०१.१२.२०२० रोजी निधन झाल्यानंतर, ज्या फ्लॅट क्र.७, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.४, कृष्णा नागरी निवारा कोहौसोलि., नागरी निवारा परिषद, प्लॉट क्र.२, क्षेत्र क्र.१, जन ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६५ या जागेच्या एकमेव मालक आणि सोसायटीद्वारा वितरीत अनक्रमांक ८३१ ते ८३५ (दोन्हीसह) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपण भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.१६७ च्या धारक होत्या**. वंदना अर्ज**न निकम यांचे 0१.१२.२०२० रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार त्यांच पती श्री. अर्जुन दत्ताराम निकम (मयत) ऱ्यांचा मुलगा **१) श्री. दत्ताराम अर्जुन निकम** (मयत), त्यांची पत्नी **श्रीमती दर्शना दत्ताराम निकम,** त्यांची अज्ञान मुले **१) श्री. अर्जुन** दत्ताराम निकम व २) श्री. श्रीकांत अर्जुन **निकम** (मयत मुलगा), त्यांची पत्नी **श्रीमती विशाखा श्रीकांत निकम,** त्यांची अज्ञान मुले १) कमारी पावनी श्रीकांत निकम व २) ., कमारी केश्रवी श्रीकांत निकम व मली १ श्रीमती पर्वा प्रमोद भाबल आणि २) श्रीमती हर्षदा रामचंद्र मुळेकर हे वंदना अर्जुन निकम यांचे कायदेशीर वारमदार या नात्याने मदर फ्लॅटचे मालक झाले आहेत. तद्नंतर **श्रीमती दर्शना** दत्ताराम निकम, श्रीमती पूर्वा प्रमोद भाबल त्र **श्रीमती हर्षदा रामचंद्र मुळेकर** यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित त्यांची वहिनी **श्रीमती विशाखा श्रीकांत निकम** यांच्या नावे दिनांक २४.०६.२०२२ रोजीचे नोंदणी क. बीआरएल-४-१०२२८ २०२२ अंतर्गत नोंद मुक्तता करारनामा मार्फत मुक्त केले. पुढे श्रीमती विशाखा श्रीकांत निकम यांनी सदर फ्लॅट माझे अशील अर्थात श्री. अभिषेक सुरेंद्र पुजारी व श्री. सुरेंद्र

गिरीया पुजारी यांच्याकडे विक्री केले. आता माझे दोन्ही अशिलांना विक्रेत्या श्रीमती

विशास्त्रा श्रीकांत निक्रम यांच्याकडे रक्षम देण्याकरिता एचडीएफसी बँके लि.कडन वित्तीय

महाय्यता घेण्याची दच्छा आहे आणि मंबंधित

सोसायटी आणि जिल्हाधिकारी कार्यालय, वांदे

यांच्या नोंदीमध्ये त्यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर करण्याची इच्छा आहे जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/पक्षकार/बँक, वित्तीय संस्था यांना सदर फ्लॅटबाबत विक्री अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास मालकीहक्क, मुक्तता, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर करारनामा/तजवीज, लवाद, कोणत्यार्ह न्यायालयाचे आदेश किंवा हकुमनामा, कंत्राट किंवा अन्य इतर प्रकारे काही शेअर, अधिकार हक्क, लाभ, हित, दावा, आक्षेप किंवा मागर्ण असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्तौंना त्यांच्या कार्यालय पत्ता: ॲड. स्वाती आरोटे, सेन ७५, बीएमसी कॉलनी, गिरनार सोसायटी समीर, एनएनपी २. गोरेगाव पर्व. मंबई-४०००६५ येथे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग, स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि पढे संबंधित वित्तीय पुरवठादार अर्थात **एचडीएफसी बँक लि**. यांना माझे अशिलाच्या नावे असलेले सदर फ्लॅटचे तारणा मार्फत सदर फ्लॅटवर वित्तीय सहाय्य देण्याचे मी सल्ला देईन आणि संबंधित सोसायटीला सुद्धा मी सल्ला देईन की, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करुन त्यांच्या नोंदीमध्ये माझ्या अशिलाच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर करुन द्यावे

> **दिनांक:** २९.०५.२०२४ ठिकाण: मुंबई

> > १. राखीव किंमत

रू.२५,००,०००/**- (**रूपः

२. इस्ठे: रू.२,५०,०००

हजार फक्त) राखी

रोज वाचा

दै. मुंबई लक्षदीप

जाहिर नोटीस

येते की, ; **रूम नं. ११२०, बिल्डींग नं. पी-**

२, आदर्श को.ऑप.हौ.सोसा.लि. , एम.

एम.आर.डी. ए कॉलोनी , कर्वे नगर

कांजुरमार्ग (पू) मुंबई - ४०० ०४२ या

खोलीचे मालक के. सुशिला राम शिंदे यांचे

दि. १९/०२/२०१९ रोजी निधन झाले तरी

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. अशोक

राम शिंदे हे वारस हक्काने सदर पत्त्यावरील

वरीलप्रमाणे रूम नं. ११२०, बिल्डींग नं

पी- २, आदर्श को.ऑप.हौ.सोसा.लि. ही

खोली त्यांचे नावे करण्याकरीता वर्तमान

पत्रामध्ये जाहिरात देऊ इच्छितात सदर खोली

वरीलप्रमाणे वारस **श्री. अशोक राम शिंदे**

यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत अस-

ल्यास ही जाहिरात केलेल्या तारखेपासुन

(१५) पंधरा दिवसाच्या आत खालील पत्त्या

वरील सोसायटी च्या कार्यालयत संपर्क

करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर

खोली वारसा हक्काने श्री. अशोक राम शिंदे

यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही

असे समजण्यात येईल व वारसा हक्काने

सदर खोली श्री. अशोक राम शिंदे यांचे नावे

जाहिरातदार्

श्री. अशोक राम शिंदे

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०५.२०२४

करण्यात येईल याची नोंद घेणे. कळावे

या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात

NOTICE

I. Uday Shanbhag, Proprietor, Southern India Transport Service, 210, Himalaya House, Palton Road, Crawford Market, Mumbai 400001 would like to state that the original share certificate of Himalaya House Company Ltd bearing share certificate no 63 & distinctive numbers 83940 to 84639 has been misplaced. Finder may contact me on +918422945481.

S.P. Shed, C.S. No. 1840 (part) of Byculla Division, Tank Pakhadi Road, Byculla (W) Mumbai - 400011 to the concerned Estate Officer of the Estate Department of E- Ward, MCGM. If anybody has any objection for

said Attornment / split up of tenancy ther please contact the concerned Estate Office Estate Department, E-Ward, MCGM or m at below address alongwith legal document of objection within 15 days. Name - Adv. Mansi Jair

PUBLIC NOTICE Manivar has applied for Attornment / split

up of tenancy in respect of his premises

being Room No. 3A, BMC Chawl No. 54

Address - A/410 Daftari Complex, Opp Kalyani Hospital, M B Estate, Virar Palghar - 401303 Mob - 9145465447

(तिलोकचंद कोठारी

(रु.लाखात)

मिखील इन्नार्न

TRIGYN

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:1.65990MH1983PLC030215 /९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८. द्रू::०: e: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			(रू.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	30.49	८५१.६५	0.90
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाब पूर्व #)	(१४५८.२५)	(१५५३.३०)	(१०२.९५)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर #)	(१४५८.२५)	(१५५३.३०)	(१०२.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाब पूर्व #)	(१४५८.२५)	(१५५३.३०)	(१०२.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१४५८.२५)	(१५५३.३०)	(१०२.९५)
(विशेष साधारण बाबनंतर)			
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वकष उत्पन्न			
(करानंतर))	(१४५८.२५)	(१५५३.३०)	(१०२.९५)
भरणा केलेले समभाग भांडवल	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित			
राखीव वगळून)	-	-	-
प्रतिभूती प्रमुख खाते			
निव्यळ उत्पन्न	१८३२.६८	9८३२.३८	9९७२.२9
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)			
(रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	(0.40)	(0.0५३)	(80.0)
ब) सौमिकृत	(0.40)	(0.0५३)	(80.0)

टेप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजर गढर करण्यात आलेली **३१ मार्च २०२४** रोजी संप्रलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षात्र विस्तर नमुन्यातील उतारा आहे. **३१ मार्च, २०२४** रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्ती ष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहे त्या एनएसईच्या www.nseindia.com आणि बीएसर लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व कंपनीच्या <u>www.visagarpolytex.in</u> वेबसाईटवर विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकी

व्यवस्थापकीय संचालक, डीआयएन:००४१३६२ दिनांकः २७.०५.२०२४

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, बीरा देखाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.:०२२-६२३१६६७/६८, ई-मेल: info@apollofinvest.com, वेबसाईट: www.apollofinvest.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				,
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६९९.६००	२१०७.८९०	४६१५.४००
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपुर्व)	9२९.२९०	9098.080	9843.048
₹.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	9२९.२९०	9098.080	9843.048
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७६.१७०	८०१.०६०	१००७६४२
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)	٥٤٥.٥٥	٥٥٥.٥٥٥	9090.884
ξ.	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकात दिल्यानुसार	0.000	५६३७.६३०	४८२६.६७३
0.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३७३.१२०	३७३.१२०	३७३.१२०
۷.	उत्पन्न प्रतिभाग			
	अ. मूळ	2.080	२१.४७०	२७.००६
	ब. सौमिकृत	2.080	२१.४७०	२७.००६
टिग	•	•		

१. वर नमुद्र वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्य तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२७ मे, २४ मुंबई

ठिकाण : मुंबई

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन:एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५

ोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ वेबसाईट:www.nrail.com, दुर.:०२२-६७३१७५००, फॅक्स:२६७३०२२७/२६७३६९५३, ई-मेल: admin@nrail.com

एकमेव निष्कर्षः (रु.लाखात, इंपीएस व्यक्तिरक्त)						
			संपलेली तिमाही संपलेले वर			र्ष
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	२४९८१.१८	३३७९९.७६	३८८६८.३२	१३०२६०.३४	१७७८४९.७४
₹. ₃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	२०९३.८३	३८८५.४५	२५२३.३१	१३७६३.२२	१४७७४.३८
۷.	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०९३.८३	३८८५.४५	२५२३.३१	१३७६३.२२	१४७७४.३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१५६६.३१	३१४३. २८	१९८८.२७	१२५४६.२९	९९३०.३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४५७.६३	३ १५१.४१	१९८३.४७	१२४६५.८७	९९५८.२
દ્દ. હ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग) मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमृल्यांकित	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९
٥.	राखीव वगळून राखीव उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी)	-	-	-	७४३२७.१८	६१८६१.३
С.	(विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ	9.20	१८.४७	११.६८	७३.७२	46.3
	ब. सौमिकृत	9.20	१८.४७	११.६८	७३.७२	46.3
۹.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ	9.20	१८.४७	११.६८	७३.७२	46.30
	ब. सौमिकृत	9.70	१८.४७	११.६८	७३.७२	4८.३१

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७.०५,२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर कप्ण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना बीएसईच्या (www.bseindia.com), एनएसईच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर व कंपनीच्या (www.nrail.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत आर एन अगरवा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: २७.०५.२०२४ डीआयएन: ००१७६४४०

सही/-

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

मजला, बजाज ब्रॅण्ड ब्ह्यु, सीएसटी ३१, जुनी मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, पुणे-४११००५, **प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील** नावः सागर क्रिएंगे, **इंमेलः sagar.zirange@bajajfinserv.in, मोबा.क्र.**:९९७०९७४३२, ९०९६२५९३४८ व ८६६९१८९०४८

रामनाथन हरीहरन

कंपनी सेक्रेटरी आणि विधी प्रमर

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००

कड़े वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २०० आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्

आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून ०२.०७.२०२४ रोजी विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या

अडतीस लाख चाऱ्याण्यात हजार नकरा पंच्याऐंगी फक्त) पुढील व्याज आणि दिनांक वैसी. अर्थात १२,११ ची. फु., मारुधर म्हणून ज्ञात प्रकल्प, आकंड, जुना एस.क्र.१०१, नबीन एस.क्र.६६, हिस्सा क्र.५, गाव कोढवा बुदुक, ता. हबेली, जि. पुणे येथील पंचवीस हजार फक्त) व शल्कांसह.

उत्तर: मोकळी जागा; दक्षिण: प्रवेश/कार्यालय क्र.९ व १०

?. जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे अ

बजाज होसिंग फायनान्म लिमिटेडला जात किंवा अजात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भागसह विकले जात आहे. २. प्रतिभत मालमत्ता राखीव

केंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in य

पोर्टलद्वारे र <mark>जुलै, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००</mark> पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोर्लीदारांना उपलब्ध असलेल्या ई लिलाबाच्या तपशील्वार अटी व शर्तीकृरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंव

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख, ३.

लमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील

. ई-लिलाव दिनांक: ०२.०७.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा दरम्यान

३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दि.२९.०५.२०२४ ते २८.०६.२०२४ रोजी स.११.००वा

१. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.०१.०७.२०२४ रोजी | पंचवीस लाख फक्त)

क्षेत्रफळ ३२१ चौ.फु. अर्थात २९.८३ चौ.मी., कार्पेट, एकूण विक्रीयोग्य क्षेत्र ४५४ ३. बोली वाढविणे

४. स्थावर मालमत्तेचे वर्णनः मालमत्ता कार्यालय क्र.१ व २, १ला मजला, विंग बी, किंमतीच्या १०%

. येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत ओहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचए**र

तत्त्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवरः

सिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

. | द.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.

पायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)

माझे अशिल **श्री. सतीश भवान वाघे**ल **भाणि श्री. रजनीश भवान वाघेला.** यांनी दिलेल गहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत **श्री. रमाकां** ात्माराम चेंदुरकर यांना वितरण झालेले मूर **अलॉटमेंट लेटर** हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले ाहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलि ठाणे येथे दिनांक २**६ मे २०२४** रोजी नोंदवली आहे तक्रारक्र. ५६६६३/ २०२४. तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणा

॥पडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिका वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस, भाडेपट्ट ाहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मर लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासन : देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २० अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२ चारकोप, कांदिवली पश्चिम, मंबई – ४०००६७ र ात्त्यावर कळवावे अन्यथा तसा[ँ] कोणचाही कोणत्याः प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही : असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईत आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नार्ह

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. बी-१५. चारकोप (१) आकाश सह गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ३७४, सेक्टर ३, रोड भारएससी-२९, चारकोप, कांदिवल (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २९ चौ.मी. बिल्ट अप, गांव: कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा

श्री. नितेश दि.आचरेक देनांक: २९/०५/२०२४

माझे पक्षकार श्री. विजयकुमार जाधवज

प्राधिकृत अधिकारी, (सागर झिरांगे) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

हीसरिया, यांच्या वतीने सर्वसाधारण जनते सचित करण्यात येत आहे की**. सदनिका क्र.सी** ३५, चारकोप वेदांत को.ऑप. हौसिंग सोसायत , भूखंड क्र. ८२६, आर.एस.सी. -९, सेक्ट क्रमांक -८, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई -४०००६७ ही सदनिका श्री.रमेश गोविंत ळवी यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंड० यांच्याकडून जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरित .. जरण्यात आलेली आहे. सदर सदनिका माझे पक्षका श्री. विजयकुमार जाधवजी दहीसरिया यांनी मूठ ालक **श्री. रमेश गोविंद दळवी** यांच्याकडून योग्य करारनाम्याद्वारे खरेदी केलेली आहे. आता माझे क्षकार <mark>श्री. विजयकुमार जाधवजी दहीसरिय</mark> सदर सदनिका व सदर सदनिकेचे समभाग मंबर्ड गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप वेदांत को.ऑप. हौसिंग सोसायटी ली. यांच्याद्वा

स्वत:च्या नावे हस्तांतर करु इच्छित आहेत. माझ्यावर नमूद पक्षकारांनी सदर सूच-ाकाशनापासून **१४ दिवसांत** सदर खोलीवर तृतीय ाक्षकार हित[े], अधिकार, दावा किंवा आक्षेप असल्य माझ्या खालील नमूद पत्यावर पोहाच पावतीसह गागविण्यात येत आहे. वरील विहित कालावधीत ज ोणताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास गृहनिर्मा संस्था व म्हाडा व्यवहार करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईल भाणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाण नाही याची नोंद घ्यावी.

श्री. विजयकुमार जाधवजी दहीसरिया यांचे तर्फे दिनांक:२८/०५/२०२४ बिनोद कुमा वकील, उच्च न्यायाल लॉयर चेंबर,भास्कर बिल्डींग दसरा माळा, वांद्रे न्यायालय वांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५

ठिकाण : मुंबई

(M) HERANBA CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेझ ३, वापी, वलसाड -३९६१९५, गुजरात, भारत. कॉपोरेट कार्यालय: २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत eranba.com | वेबसाईट:www.heranba.co.in | द्र.क्र.:+९१-२२-२८९८७९१२

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. कोटीत, ईपीएस व्यक्तिरिक्त)											
			एकमेव					एकत्रित			
		,	संपलेली तिमाही संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष			
अ. क्र.	तपशील	३१.०३.२४ पुर्नविलोकीत	३१.१२.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ पुर्नविलोकीत	३१.१२.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६१.२९	309.00	२५८.९०	9208.04	9३२४.३८	२५७.९१	२९९.६६	२६०.१८	9240.00	939८.८२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	96.39	२६.०७	96.94	90.39	988.98	3.६८	9६.९२	१४.६२	42.28	930.4८
3.	अपवादात्मक बाब (खर्च)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	96.39	२६.०७	96.94	90.39	988.98	3.६८	9६.९२	१४.६२	42.28	930.4८
ч.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	93.99	98.22	98.33	६६.३५	990.99	(0.03)	93.92	99.94	38.40	908.30
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	92.84	१९.२६	98.00	६६.३३	990.30	(0.८७)	93.9८	90.८९	38.40	१०४.५६
0.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09
८.	इतर समभाग	-	-	-	८३७.४५	७७६.१०	-	-	-	८०३.०५	990.35
۶.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)										
	मुळ (रु.)	3.26	8.40	3.46	98.46	२७.५२	(0.09)	3.86	2.09	2.02	26.00
L	सौमिकृत (रु.)	3.2८	8.20	3.46	१६.५८	२७.५२	(0.09)	3.86	2.09	۷.७२	२६.०८

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.heranba.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २७ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटावर घेण्यात आले.

मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये दिनांक : २७ मे, २०२४

हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता रघुराम के. शेट्टी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००३८७०३

नमुना क्र.आयएनसी-२६

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि एजीजी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१११, १ला मजला जी ब्लॉक, अदानी इन्सपायर, महानगर गॅस निगमजवळ, बीकेसी, वांद्रे पुर्व, मुंबई-

४०००५१, भारत (सीआयएन: यु२४२३०एमएच२०१९पीटीसी३३०४१४) ...अर्जदाः

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २० <mark>जुलै, २०२३</mark> रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे नियम २ बटलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणुकदार तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक**. पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. कार्यालय क्र.१११, १ला मजला, जी ब्लॉक, अदानी इन्सपायर, महानगर गॅस निगमजवळ बीकेसी, वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१, भारत.

अर्जदारांच्या वतीने व करित एजीजी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड सही/ धिमंत गोरदिय

श्री. मन्सर मेहबब खान

दिनांक: २८.०५.२०२४ संचालक ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र डीआयएन: 0२३४१८९५

सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. घाटकोपर अंधेरी लिंक रोड व रेल्वे लाईन् झोपडपट्टी जवळ नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई -४०००८६ या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले मयत सभासदाचे नाव मृत्युची तारीख श्रीमती सलताना रशीद अहमद

२३.0५.२0१८ | २/११०३ | मुलगा

श्रीमती हालीमाबी अब्दुल शकूर श्री. याकुब अब्दुल शकूर १३ . 0९ . २०१९ सय्यद यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं / ।।लमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदा किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्टयार्थ आवश्यक त्या कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग न हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची

ठिकाण - घाटकोपर (पश्चिम) मुंबई -८६ सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दिनांक - २९.0५.२0२४ यांच्या करिता आणि वतीने - (सचिव)

एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १

पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची मुद्दत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लि. नोंदणीकृत कार्यालय: २७, एसडीएफ १, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९६

दरध्वनी: +९१ २२ ६१४० ०९०९ फॅक्स: +९१ २२ २८२९ १४१८ वेबसाईटः www.trigyn.com, ई-मेलः ro@trigyn.com.

टपाल मतदान सूचना

सभासदांना कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि कलम ११० च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ नुसार सुधारित (नियम) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१ आणि ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (एमसीए परिपत्रक), आणि नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५, आणि त्याअंतर्गत जारी केलेले कायदे, नियम, विनियम, परिपत्रके आणि अधिसूचना यांच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी (काही वैधानिक फेरबदल किंवा त्यामध्ये सध्याच्या काळासाठी आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार पुनर्अधिनियमांसह), कंपनीने मंगळवार, २८ मे, २०२४ रोजी ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे किंवा कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत, त्यांना २४ मे २०२४ रोजीच्या टपाल मतदानाची सूचना, कायद्याच्या कलम १०२ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ई-मेलने स्पष्टीकरणात्मक विधानासह पाठवली आहे.

टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. अनमोल झा (एफसीएस ५९६२), अनमोल झा ॲण्ड असोसिएट्सचे, कार्यरत कंपनी सचिव यांची

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत फक्त ई-व्होटिंगद्वारे द्यावी. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवेचा लाभ तिच्या सर्व सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी घेतले आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत नोंदवलेली आहे.

ठराव आणि महत्त्वाच्या तारखांचे संक्षिप्त वर्णन खालीलप्रमाणे आहे:

	अ.क्र.	ठरावाचे तपशिल	
		विशेष ठराव	
	१.	कंपनीच्या कार्यकारी संचालव	मपदी सुश्री भावना राव यांची पुनर्नियुक्ती विचारात घेणे.
	टपाल मतदानाची कट ऑफ तारीख मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ		२४ मे २०२४
			३० मे २०२४ रोजी, सकाळी ९.०० वा. भाप्रवे
	मतदान स	माप्तीची तारीख आणि वेळ	२८ जून २०२४ रोजी, सायं. ५.०० वा. भाप्रवे

एमसीएच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, टपाल मतदान सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांच्य संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल. 'कट-ऑफ तारखेला' सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

हाताळली पाहिजे. टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे, म्हणजे https://www.trigyn.com/ आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे https:// www.bseindia.com/ आणि https://www.nseindia.com/ आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com/. न्या सदस्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीचे शेअर्स धारण केलेले सदस्य त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर सत्यापित / अपडेट करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून सदस्य तात्पुरते त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर आरटीए सोबत अपडेट करू

- ैं लिंकला भेट द्या: https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobileemailreg.aspx
- कंपनीचे नाव निवडा: ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लि.
- डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स ठेवल्यास)/फिजिकल फोलिओ नं. (शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्या गेल्यास) आणि कायम खाते क्रमांक (पॅन)
- वास्तविक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत, जर रेकॉर्डमध्ये पॅन उपलब्ध नसेल, तर कपया तुमच्याकडे असलेल्या शेअर्सच्या संदर्भात कोणतेही एक भाग प्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट
- ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. सिस्टम डीपी आयडी आणि क्लायंट आयडी / फिजिकल फोलिओ क्रमांकाची सत्यता तपासेल
- आणि पॅन/ सामायिक प्रमाणपत्र क्रमांक, जसे की असेल आणि एक-वेळ पासवर्ड (ओटीपी) दिलेल्या मोबाईल नंबरवर आणि सत्यापनासाठी ईमेल पत्त्यावर पाठवा.
- सत्यापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. (कृपया लक्षात घ्या की ओटीपी फक्त ५ मिनिटांसाठी वैध असेल).
- जर शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील आणि पॅन उपलब्ध नसेल, तर सिस्टम तुम्हाला तुमच्या पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करण्यास सांगेल
- ही टपाल मतदान सूचना आणि ई-मतदान सूचना आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह मर्यादित हेतूसाठी सिस्टम ईमेल पत्याची पुष्टी करेल.

वैकल्पिकरित्या, सदस्य einward.ris@kfintech.com वर ईमेल विनंती पाठवू शकतात आणि सदस्याने रीतसर स्वाक्षरी केलेल्या त्यांच्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रतीसह (प्रथम सदस्य तंयुक्तपणे असल्यास), ईमेल पत्ता, मोबाइल नंबर, स्वयं-साक्षांकित पॅन ची आणि क्लायंटची मास्टर प्रत प्रदान करू शकतात, जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स ठेवली गेली असतील किंवा भाग प्रमाणपत्राची प्रत वास्तविक स्वरूपात असेल तर, आरटीएला तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदवता येईल. तथापि, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना, ही माहिती कायमस्वरूपी अद्यतनित करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक त्यांच्या डीपीकडे नोंदवावा लागेल. या संदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी einward.ris@kfintech.com वर लिहावे किंवा आरटीए या टोल फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ वर संपर्क साधावा

डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ईमेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण आल्यास, सदस्य ro@trigyn.com वर लिहू

कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही एनएसडीएल वेबसाइट https:// www.evoting.nsdl.com/ वर उपलब्ध मदत/एफएक्यू विभाग पाह् शकता. टपाल मतदानाद्वारे ई-मतदानाचा निकाल शनिवारी, २९ जून २०२४ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या https://www.trigyn.com/ या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरिता मुकेश टाकी

ठिकाण: मुंबई दिनांक: २९ मे २०२४

कंपनी सचिव आणि कायदेशीर सदस्यत्व क्र.: एफसीएस ९६०४